



Literacy for a Billion

Movie: Maan Sanman

Year: 2008

Song: Halu Halu Sambhalun

Lyricist:

हळु हळु सांभाळून  
करू नको घाई  
हळु हळु सांभाळून  
करू नको घाई  
हवं तुला काय मला  
सांग ना गं आई  
मायेची तू माऊली  
प्रेमाची तू सावली  
मायेची तू माऊली  
प्रेमाची तू सावली  
तुझ्या भोळ्या लेकराला  
कळेना गं काही  
हळु हळु सांभाळून  
करू नको घाई  
हवं तुला काय मला  
सांग ना गं आई

आई मला वाटे तुज आनंदात ठेवू  
अष्टविनायकांचं दर्शन घेऊ  
तुळजा भवानीला जाऊ भेट देऊ  
महालक्ष्मीचं चल गुणगान गाऊ  
इच्छा मनामधे अधुरी ना राही  
हवं तुला काय मला  
सांग ना गं आई

तुझं आणि माझं  
साता जन्मांचं हे नातं  
जीवनात पदोपदी दिली मला साथ  
सुखदुःखात राही उभी माझ्यापाठी  
वाटे मला केलं नाही  
काही तुझ्यासाठी  
हवं तुला काय मला  
सांग ना गं काही  
हवं तुला काय  
माझ्या लेकरांची आई  
हळु हळु सांभाळून  
करू नको घाई  
हवं तुला काय मला  
सांग ना गं आई  
मायेची तू माऊली  
प्रेमाची तू सावली  
मायेची तू माऊली  
प्रेमाची तू सावली  
तुझ्या भोळ्या लेकराला  
कळेना गं काही  
हळु हळु सांभाळून  
करू नको घाई  
हवं तुला काय मला  
सांग ना गं आई

*Disclaimer: PlanetRead does not own these lyrics and is not using them for any commercial purpose. For over 20 years, PlanetRead has been subtitled Bollywood songs for mass literacy. These lyrics are being offered as part of PlanetRead's literacy development initiative.*

*PlanetRead is a tax-exempt, not-for-profit: 501(c) (3) in the United States and 80(G) in India.*